

सपिउशा m. = संदेश *Zange* ÇKDra. mit einem Citat aus Māk. P. 14, 62, wo aber die gedr. Ausg. संदेश liest.

संडीचिन् KATHĀS. 62, 8 ohne Zweifel fehlerhaft für संजीविन्.

संत m. n. ein best. Gefäss, Schale, Schüssel VS. 19, 27, 88. ÇAT. Br. 12, 7, 8, 13, 8, 2, 14. वैतस 15. KĀT. ÇR. 19, 2, 8, 4, 13 (aus Pālaṇa nach dem Comm.).

सतःपञ्जि (सतम् + प०) f. ein best. Metrum Ind. St. 8, 249. COLEBR. Misc. Ess. 2, 153. — Vgl. सतोबृहत् fgg.

सतत = संतत P. 6, 1, 144, Vārtt. 1. Vop. 6, 72. सततम् adv. fortwährend, ununterbrochen, stets, immer (mit einer Negation niemals) AK. 1, 1, 61. H. 1471. HALĀJ. 4, 13. M. 3, 192. 4, 22, 148. 157. 204. 6, 83. 8, 38 u. s. w. BHAG. 6, 10. MBH. 3, 1034. 2088. 2280. 2732 (शतं ed. Calc.) 2828. 13, 4152. HARIV. 3579. R. 1, 51, 25. 2, 24, 22. 38, 4, 74, 25. 77, 14. Spr. (II) 344. 958. 1271. 1910. 4526. 5438. 6782. 7230. VARĀH. Brh. S. 47, 15. 55, 21. BRAHMA-P. in LA. (III) 50, 11. 57, 20. PAṄKĀT. 182, 9. am Anfange eines comp. ohne Flexionszeichen: सततोत्थित Spr. (II) 4604. KĀM. NĪTIS. 1, 17. VARĀH. Brh. S. 36, 3. °परिवृत् WEBER, KRISHNĀ. 287. सततोष्ट्रुमामान KATHĀS. 25, 10. °यायिन् M. 1, 50. °दुर्गति Spr. (II) 6434. सतताभियोग VARĀH. Brh. S. 75, 4. °धृति adj. stets festen Willen zeigend PRAB. 14, 13. °शास्त्रिन् stets studirend R. 6, 23, 6. °मानस् stets seinen Geist auf Etwas richtend HARIV. 14973. — Vgl. सातत्य.

सततग् adj. in beständiger Beregung sciend; m. Wind MBH. 1, 5880. सततगति dass. MBH. 70.

सततसमिताभियुक्त m. N. pr. eines Bodhisattva Lot. de la b. l. 215. fg.

सतति (2. स + तति) adj. zusammenhängend, ununterbrochen TS. 3, 2, 8, 2.

सतत्व (2. स + त०) n. Natur, Wesen H. 1377. आत्म° BHAG. P. 5, 13, 24. VEDĀNTAS. (Allah.) No. 147.

सतन् (2. स + तन्) adj. bekörperl, sammt dem Leibe (Gegens. वितन्): मदन्: सतन्तुर्भुत्ता TS. 3, 1, 4, 4. 5, 4, 2, 1. TBr. 3, 2, 8, 4. 8, 20, 5. Davon nom. abstr. °त्वे n. TS. 6, 6, 8, 2.

सतत्व (2. स + तत्व) mit dem Tantra (Bed. 1) d) übereinstimmend ĀÇv. ÇR. 2, 18, 9. 11, 2, 17. 3, 7.

सतमसा f. N. pr. eines Flusses oder adj. f. nebst dem Fluss Tamasa MĀK. P. 57, 22.

सतस् (von 2. स) adv. am Anfange einiger comp. ebenmässig, gleich NAIGH. 3, 29. तिरः सत इति प्राप्तस्य (v. l. श्र०) NIR. 3, 20.

सतानूनस्त्रिन् s. u. तानूनस् 1).

सतार् (2. स + तारा) adj. mit den Sternen: स कर्त्त्विषयक्त्रो बल्की त्रिलोकाद्यै। दरीः सह गुणोदारैः सतार् (= तारैः सह) इव चन्द्रमा॥ HARIV. 5181.

सतारा f. N. pr. eines Staates HALL 181.

सतासती॒ du. = सदसती॒, dem सुतासुती॒ nachgebildet TBr. 2, 6, 8, 3. VS. v. l.

सताहृ N. pr. einer Oerlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 4.

सति 1) f. oxyt. = साति, सत्ति P. 6, 4, 45. Vop. 26, 44. = दान und श्रवसान (d. i. साति) BHAR. zu AK. 3, 4, 24, 70. — 2) ein best. Metrum Ind. St. 8, 283. सती COLEBR. — 3) fehlerhaft für मति KATHĀS. 18, 47.

VII. Theil.

सतिरा adj. f. = सतीतरा = सतरा Vop. 7, 49; s. u. सत्. सतिमिर् (2. स + तिर०) adj. (f. श्रा) in Finsterniss gehüllt: नभम् R. 1, 9, 65. दिशः R. GORB. 1, 76, 16.

सतिल (2. स + तिल) adj. nebst Sesamkörnern: सलिलाङ्गलि Verz. d. Oxf. H. 207, b, 28.

1. सती॒ s. u. सत्॒ Davon °त्व n. Weibertreue HARIV. 7733. Spr. (II) 3403. 3241. 3243. 3928. 6702. 7222. 7609. KATHĀS. 63, 41. MĀK. P. 22, 39. PAṄKĀT. 38, 16. 19.

2. सती॒ = साति॒ BHAR. zu AK. nach ÇKDra. Vgl. सति॑ 1).

सतीक॒ n. angeblich Wasser NAIGH. 1, 12, v. l. TS. 4, 4, 6, 2 (सऽतीक Padap.). NIR. 14, 11.

सतील॒ s. u. 1. सती॑.

1. सतीन॑ 1) (von सत्॒) adj. wirklich; vgl. सतीनकङ्गत fgg. — 2) n. angeblich Wasser NAIGH. 1, 12.

2. सतीन॑ m. 1) eine angebaute Erbsenart mit rundem Korn (daher auch वर्तुल genannt), vulgo केरात (करूः Pisum arvense nach SHAKESP.) BUĀVAPR. 8. BHARATA zu AK. 2, 9, 16 nach ÇKDra. H. an. 3, 162. KĀT. 15, 5. SUÇA. 1, 73, 9. 197, 13. 198, 3. 224, 4. 13. 228, 16. °पूष् 2, 471, 16. 476, 1. MADANAV. 10, 35. VĀGBH. 1, 6, 53. — 2) Bambusrohr ÇABDAM. im ÇKDra. — Vgl. सतील॒, सतीलक॒.

सतीनक॒ m. = 2. सतीन॑ 1) Comm. zu AK. 2, 9, 16 nach ÇKDra. H. 1170

सतीन॑कङ्गत m. nach SĀJ. Wasserschlange RV. 1, 191, 1. etwa einen eigentlichen Kamm habend.

सतीन॑मन्यु adj. wirklich eifernd RV. 10, 112, 8.

सतीन॑सवन् adj. wirkliche Krieger führend RV. 1, 100, 1.

सतीय 1) KĀND. UP. 8, 3, 5 eine Auseinanderreckung von सत्य zum Behuf einer mystischen Erklärung des Wortes. — 2) m. pl. N. pr. eines Volkes (v. l. für सनीय) VP. 193, N. 135.

सतीर्थ 2. स + तीर्थ 1) adj. einen gemeinschaftlichen Lehrer habend, m. Mitschüler Vop. 6, 97. ÇABDAM. im ÇKDra. als Bein. Çiva's MBH. 14, 198 schlechte Lesart für सुतीर्थ, wie die ed. Bomb. liest. — 2) m. pl. N. pr. eines Volkes (v. l. für सनीय) VP. 193, N. 135.

सतीर्थ = सतीर्थ 1) P. 4, 4, 107. 6, 3, 87. AK. 2, 7, 11. H. 79.

सतील॒ 1) a) = 2. सतीन॑ 1) VĀBPI bei BHARATA zu AK. 2, 9, 16 nach ÇKDra. — b) = 2. सतीन॑ 2) HĀ. 108. — c) Wind RĀJAM. zu AK. nach ÇKDra. — 2) f. श्रा = 2. सतीन॑ 1) ÇABDAM. im ÇKDra.

सतीलक॒ m. = 2. सतीन॑ 1) AK. 2, 9, 16. MED. 1. 44.

सतीवृत्ति॑ f. Titel eines Commentars zu den Uṇādisūtra Uégal. zu Uṇādis. 3, 25. सूतिवृत्ति zu 140.

सतीनता॑ f. ein Frauenname HALL in der Einl. zu VISAVAD. 37.

सतीश्चर॑ (1. सती॑ + श०) und °लिङ्ग॑ n. eines Liṅga Verz. d. B. H. 147, b, 3. Verz. d. Oxf. H. 71, b, 50.

सतीसरस्॑ n. der Teich der Satī Rāga-TAR. 1, 25.

सतुष॑ (2. स + तुष) adj. mit Spelzen verschen Schol. zu KĀT. ÇR. 76, 6. सत्यं तत्रगतं प्राकृः सतुषं धान्यमुच्यते । श्रामं वितुषमित्युक्तं स्विव्रम-चम्पादाहृतम् ॥ ÇADDHATATTVA im ÇKDra.

सतूल॑ (2. स + तूल) adj. mit dem Wedel verschen ÇAT. BA. 3, 1, 8, 15. TS. 6, 1, 4, 6.